

T.Y. B.P.E. (BACHELOR OF PHYSICAL EDUCATION) :
WINTER - 2017

SUBJECT : TEST & MEASUREMENT

Day : Tuesday
Date : 10/10/2017

Time : 10.00 AM TO 01.00 PM
Max. Marks : 75

W-2017-0502

N.B.

- 1) Attempt any **FOUR** questions from Q. 1 to 6
- 2) **Q.7** is **COMPULSORY**.
- 3) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Application of test measurement and evaluation in physical education. **(15)**

Q.2 Write in detail the classification of test in physical education. **(15)**

Q.3 Which are the tests for cardiovascular endurance? Describe Harvard step test in details. **(15)**

Q.4 Explain Jonshan Basket ball skill test. **(15)**

Q.5 a) Deer Tennis Skill Test **(07)**

b) Millar badminton skill test. **(08)**

Q.6 Compute mean for the following: **(15)**

C. I.	1-10	11-20	21-30	31-40	41-50	51-60	61-70	71-80
f	8	11	16	21	18	15	11	06

Q.7 Write short notes on any **THREE** of the following: **(15)**

- a) Objective test
- b) Shuttle run
- c) Modified pull-ups
- d) Russel-Lange Volley ball skill test
- e) Standing broad jump

* * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) प्र. क्र. ७ आवश्यक आहे. प्र. क्र. १ ते ६ पैकी कोणतेही चार प्रश्न सोडवा.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

- प्र.१ कसोटी, मापन व मूल्यमापनाचे शारीरिक शिक्षणातील उपयोजन स्पष्ट करा. (१५)
- प्र.२ शारीरिक शिक्षणातील विविध कसोट्यांचे वर्गीकरण सविस्तरपणे लिहा. (१५)
- प्र.३ रूधिराभिसरण दमदारपणाच्या विविध कसोट्या सांगून हार्वड स्टेप कसोटी घेण्याची सविस्तर पध्दत स्पष्ट करा. (१५)
- प्र.४ जॉन्सन यांची बास्केट बॉल कौशल्य कसोटी स्पष्ट करा. (१५)
- प्र.५ अ) डेअर टेनिस कौशल्य कसोटी (०७)
ब) मिलर वॉल वॉलि बॅडमिंटन कसोटी (०८)
- प्र.६ खालील उदाहरणाचे मध्यमान काढा. (१५)

सी. आय.	१-१०	११-२०	२१-३०	३१-४०	४१-५०	५१-६०	६१-७०	७०-८०
एफ	८	११	१६	२१	१८	१५	११	६

- प्र.७ थोडक्यात टीपा लिहा. (कोणत्याही तीन) (१५)
- अ) वस्तुनिष्ठ कसोट्या
 - ब) शटल रन कसोटी
 - क) मॉडीफाईड पुल अप्स कसोटी
 - ड) रसेल लँज व्हॉलिबॉल सर्बिस कसोटी
 - इ) जागेवरून लांब उडी कसोटी

* * * *